



Date: 31/05/2024

To,  
**BSE Ltd**  
Phiroze Jeejeebhoy Tower,  
Dalal Street Fort,  
Mumbai – 400001

**Scrip code: 514330/Scrip ID: ONEGLOBAL**

**Subject: Intimation under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015**

Dear Sir/Ma'am,

With reference to the subject referred Regulation, we would like to inform you that the Extract of Audited Financial Results for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2024 has been published in The Business Standard Newspaper in English & Tarun Bharat Newspaper in Marathi on 31<sup>st</sup> May, 2024. A copy of the said newspaper advertisements are enclosed for your reference & record.

Please take note of the following

**For ONE GLOBAL SERVICE PROVIDER LIMITED**  
**(Formerly known as Overseas Synthetics Limited)**

SANJAY  
LALBHADUR  
UPADHAYA

Digitally signed by SANJAY  
LALBHADUR UPADHAYA  
Date: 2024.05.31 16:05:40  
+05'30'

**Sanjay Lalbhadr Upadhaya**  
**Managing Director**  
**DIN: 07497306**

**ONE GLOBAL SERVICE PROVIDER LIMITED**  
*(Formerly known as Overseas Synthetics Limited)*

CIN : L74110MH1992PLC367633

Telephone : 8657527323 Website : [www.1gsp.in](http://www.1gsp.in) E-mail : 1connect@1gsp.in

Registered Address : 6<sup>th</sup> Floor, 601 E Wing, Trade Link Building, B & C Block Senapati Bapat Marg,  
Kamala Mill Compound, Lower Parel (W) Delisle Road, Mumbai, Maharashtra - 400013

**ONE GLOBAL SERVICE PROVIDER LIMITED**  
CIN: L74110MH1992PLC367633

Level Office: 6th Floor, 601 E Wing, Trade Link Building, B & C Block Senapati Bapat Marg, Kamala Mill Compound, Lower Panel (W) Delisle Road, Mumbai, Maharashtra - 400013. E-mail: tconnect@tgsps.in website: www.tgsps.in

**AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON MARCH 31, 2024** (In Lakh)

Sl. No.	Particulars	QUARTER ENDED			YEAR ENDED		
		31-03-2024 AUDITED	31-12-2023 UNAUDITED	31-03-2023 AUDITED	31-03-2024 AUDITED	31-03-2023 AUDITED	31-03-2023 AUDITED
1.	Total Revenue from Operations	2,430.29	1,454.04	533.65	6,301.11	1,811.63	
2.	Profit/(Loss) before Exceptional Items and Tax	532.59	194.97	43.06	949.97	135.6	
3.	Profit/(Loss) before tax	532.59	194.97	43.06	949.97	135.6	
4.	Profit/(Loss) after tax	397.42	146.28	43.73	710.88	137.92	
5.	Total Comprehensive Income	397.42	146.28	43.73	710.88	137.92	
6.	Paid up Equity Share Capital (FV Rs. 10 per Sh)	710.47	710.47	710.47	710.47	710.47	
7.	Other Equity	-	-	-	729.52	18.64	
8.	Earnings per share in Rs. From continuing operations	1. Basic: 5.59 2. Diluted: 5.59	2.06 2.06	0.62 0.62	10.01 10.01	1.94 1.94	

Note: (A) The above is an extract of the detailed format of Quarter and year ended 31.03.2024 results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results are available on the websites of the Stock Exchanges and the listed entity www.tgsps.in (B) The impact on profit/loss, total comprehensive income or any other relevant financial items due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote. (C) Exceptional and Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

On behalf of Board of Director  
For ONE GLOBAL SERVICE PROVIDER LIMITED  
Date : May 30, 2024  
Place : Mumbai  
Sanjay Upadhyay - Managing Director  
DIN: 07497306

**SUDAL INDUSTRIES LIMITED**  
CIN:L21541MH1979PLC021541

Registered office: A-5, MIDC, Ambad Industrial Area, Nashik - 422 010.  
Corporate office: 26A, Nariman Bhavan, 27 Nariman Point, Mumbai - 400 021.

**Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2024**  
Rs in lakhs

Particulars	Quarter Ended		Year ended	
	March 31, 2024 Audited	December 31, 2023 Unaudited	March 31, 2023 Audited	March 31, 2023 Audited
Total Income from Operations (Net)	3,488.74	3,325.71	4,044.43	14,419.49
Net Profit / (Loss) on ordinary activities before tax and exceptional items and extraordinary items	178.30	(17.78)	(1,124.19)	(359.40)
Net Profit / (Loss) on ordinary activities before tax after exceptional items and extraordinary items	178.30	(17.78)	(1,124.19)	12,181.57
Net Profit / (Loss) on ordinary activities after tax, exceptional items and extraordinary items	114.39	(17.78)	(1,124.19)	12,117.66
Total Comprehensive Income for the period	115.38	(17.78)	(1,113.88)	12,118.66
Equity Share Capital (Face value of Rs. 10 each)	836.78	836.78	736.78	836.78
Other Equity excluding revaluation reserve as per the latest audited balance sheet	-	-	-	1,088.95
Earnings Per Share of Rs. 10 each for continuing operations	1.37	(0.21)	(15.26)	152.01
Basic & Diluted	1.37	(0.21)	(15.26)	152.01

Notes:  
1(a) During the year ended March 31, 2024 the Company's Prepackaged Insolvency Resolution Plan (PIRP) was approved by Hon'ble NCLT, Mumbai vide its Order dated August 10, 2023. Consequently, the Company has written back liabilities in respect of principal and interest aggregating to Rs. 12540.97 lakhs (including interest of Rs. 690.77 lakhs for the period from April 1, 2023 to June 30, 2023) and disclosed the same as exceptional items. The Company has been continuously incurring losses over last several years. However, there was net profit after comprehensive income of Rs. 115.38 lakhs for the current quarter ended March 31, 2024 and Rs. 12,118.66 lakhs for the year ended March 31, 2024 in view of the aforesaid settlement. Being post settlement timely payment of the installments to the lender in compliance with aforesaid NCLT Order and also expected better operational performance in future, the management believes that it is appropriate to prepare these financial statements on a going concern basis.  
1(b) One of the unsecured lender of Rs. 1243.99 lakhs (as mentioned in the aforesaid NCLT Order) which has been settled for Rs. 2.46 lakhs as per NCLT Order filed an appeal before the Hon'ble National Company Law Appellate Tribunal (NCLAT), Delhi praying for reversal of the aforesaid Resolution Plan. Based on the expert opinion, the Company expects a favourable outcome in this regard.  
2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on stock exchange website www.bseindia.com and on the Company's website www.sudal.co.in

For and on behalf of the Board  
For SUDAL INDUSTRIES LIMITED  
M. V. Asher  
Whole Time Director  
Date : Mumbai  
Date : May 30, 2024  
DIN : 06929224

**Recovery and Sales Officer, Co-operative Society, Maharashtra State by Shri Kulsuwami Co-op Credit Society Ltd.**  
Head Office: F-31 floor, APMC Fruit Market, Central Facility Building, 19, Vashi, Navi Mumbai- 400705 Phone: 27831007, 27831027

**"NAMUNA 'Z' "**  
**Notice of possession of immovable property (Rule 107 sub rule 11(D-1))**

Where by Shri Kulsuwami Co-op. Cr. So. Ltd. under the section 101 of The Maharashtra Co-operative Societies Act, 1960, for the recovery of loans against defaulter has obtained the mandate. The Recovery Officer of the Shri Kulsuwami Co-op. Cr. So. Ltd is implementing the order in connection with the recovery of loans against the debtors. The said loan is to be recovered only by selling the following immovable property of defaulter. Accordingly, the Recovery and Sales Officer signed below has issued Demand Notices to the defaulter under Section 156 of the Maharashtra Co-operative Societies Act, 1961 and Prior to confiscation notice has been issued and the immovable property specified below has already been confiscated by immovable confiscation order. Defaulter did not paid full amount of loan hence the notice is given to defaulter as below. As per the authority given to me as a Recovery and Sales Officer the authority of Maharashtra Co-operative Societies Act 1960 and Rule 1961 of 156 and Rule 107 (11 (D-1)). Property cannot be sold without permission. In particular, the defaulter and all the citizens are cautioned not to make any transaction regarding the immovable property specified below and in case of transaction, the total amount of loan till the recovery of the loan, interest, other expenses and Aadeshika expenses incurred will have to be subject to the total amount. The descriptions of the immovable property acquired are as follows:

Borrowers / Landlord	Maharashtra Co-operative Societies Act, 1960 Action as per Section 156 Rule 107		Recovery Award No/Date	Description of immovable property
	Demand Notice Date	Pre Confiscation demand Notice Date		
Defaulter No. 1) Mr. Kishor Otarnal Jain 2) Mrs. Sangita Kishor Jain 3) Mr. Rajkumar Shantilal Pitani 4) Mr. Kiran Amrutlal Jain	1) Demand Notice Date: 18/12/2023 2) Pre Confiscation demand Notice Date: 09/01/2024 3) Immoveable Confiscation Order Date: 23/04/2024	1) Demand Notice Date: 11/07/2018 2) Pre Confiscation demand Notice Date: 26/07/2018 3) Immoveable Confiscation Order Date: 07/02/2023	Recovery Award No. 6112/2023 Date: 10/11/2023	Mortgaged property in the name of Defaulter Mr. Kishor Otarnal Jain, 1) Raigad Gram Panchayat, Tal. Suhagad, Dist. Raigad-410205 City Survey No. 5715 (Area 1ha 74.09) Size Rs. 1.12 2) At. Po. Nehul, Ta. Alibaug, Dist. Raigad Non-Agricultural Survey No. 111441/26, in Project Bay Castle Building No. F, B Wing, Ground Floor, Sadanika No. 001, Area 363 Sq. Foot, Carpet Group Gram Panchayat No. 1, F.R. 001 3) At. Po. Goulwadi, Ta. Roha, Dist. Raigad-402308, Agricultural land group no. S31 (Area 1 Ha. 14.0 R) Mortgaged Property
Defaulter No. 1) Mr. Rupesh Ramdas Mahadik 2) Mr. Dattu Aappa Gawali 3) Mr. Santosh dattu Gawali (Panvel Branch)	1) Demand Notice Date: 11/07/2018 2) Pre Confiscation demand Notice Date: 26/07/2018 3) Immoveable Confiscation Order Date: 07/02/2023	1) Demand Notice Date: 11/07/2018 2) Pre Confiscation demand Notice Date: 26/07/2018 3) Immoveable Confiscation Order Date: 07/02/2023	Recovery Award No. 1517/2018 Date: 22/06/2018	Immovable property in the name of Defaulter Mr. Rupesh Ramdas Mahadik and his father Mr. Ramdas Babaji Mahadik and his father Mr. Babaji Dhandu Mahadik Agricultural land At. Po. Devpur, Tal. Panagar, Dist. Raigad-402303 Group no. 54/13 (Area 0. He 03.50 sq.m.) 81/26 (Area 0. He 01.00 sq.m.) 7/16 (Area 0. He 02.00 sq.m.) A common share in this
Defaulter No. 1) Mr. Mohan Pandurang Naik 2) Mrs. Surekha Dayanand Shewale 3) Mr. Aakaram Dhyanu Aamale (Kalachuk Branch)	1) Demand Notice Date: 13/01/2014 2) Pre Confiscation demand Notice Date: 17/02/2017 3) Immoveable Confiscation Order Date: 08/07/2021	1) Demand Notice Date: 13/01/2014 2) Pre Confiscation demand Notice Date: 17/02/2017 3) Immoveable Confiscation Order Date: 08/07/2021	Recovery Award No. 1187/2013 Date: 08/10/2013	Immovable property in the name of Defaulter Mr. Mohan Pandurang Naik Agricultural land At. Post. Shigra, Tal. Murud, Dist. Raigad - 402401 Group no. 191 (area 0 is 0.02 sq.m.) in common share

The possession notice was given on 29/05/2024 with my signature and office stamp.

Signl-  
Mr. R.B. Tajne  
Recovery and Sales officer  
By Shri Kulsuwami Co-op. Credit Soc. Ltd.

O.W. NO. - 117/2024-25  
Location :- Vashi, Navi Mumbai  
Date - 29/05/2024

**GANESH BENZOPLAST LIMITED**  
Regd. Office : Dina Building, 1<sup>st</sup> Floor, 53, Maharashtra Karve Road, Marine Lines (East), Mumbai 400 002.  
CIN : L24200MH1986PLC039836 Telefax: 022-22001928 e-mail : investors@gbnlinfra.com web-site : www.ganeshbenzoplast.com

**EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024**  
₹ in Millions (Except EPS)

Sl. No.	Particulars	STANDALONE						CONSOLIDATED					
		Quarter Ended			Year Ended			Quarter Ended			Year Ended		
		31.03.2024 AUDITED	31.12.2023 UNAUDITED	31.03.2023 AUDITED	31.03.2024 AUDITED	31.03.2023 AUDITED	31.03.2024 AUDITED	31.12.2023 UNAUDITED	31.03.2023 AUDITED	31.03.2024 AUDITED	31.03.2023 AUDITED	31.03.2024 AUDITED	
1.	Total Income From Operations	602.47	590.29	517.64	2,267.15	1,926.92	1,462.64	1,061.96	1,340.67	4,770.77	4,208.48		
2.	Net Profit for the period (before tax and after Exceptional Items)	220.51	208.82	167.42	815.73	684.88	208.96	208.04	199.76	839.91	745.57		
3.	Net Profit for the period (before tax and after Exceptional Items)	220.51	208.82	164.21	815.73	681.66	208.96	208.04	196.51	839.91	742.32		
4.	Net Profit for the period (after tax and after Exceptional Items)	161.89	157.93	122.60	606.25	509.37	142.91	160.80	147.47	614.41	550.79		
5.	Total Comprehensive Income for the period	165.37	157.17	122.27	609.47	507.77	146.18	159.48	147.13	616.86	548.96		
6.	Equity Share Capital (Face value of Re. 1/- each)	71.99	68.11	65.18	71.99	65.18	71.99	68.11	65.18	71.99	65.18		
7.	Reserve excluding Revaluation reserves as shown in the audited balance sheet	-	-	-	4,922.80	3,483.00	-	-	-	4,944.17	3,503.31		
8.	Earning Per Share (of Re. 1/- each) (not annualised) (after Exceptional Items)	2.30	2.31	1.88	8.95	8.08	2.03	2.34	2.44	9.07	8.73		
	(a) Basic	2.30	2.31	1.88	8.95	8.08	2.03	2.34	2.44	9.07	8.73		
	(b) Diluted	2.30	2.31	1.85	8.95	7.93	2.03	2.34	2.40	9.07	8.57		

Note:  
1. The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and year ended on March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the Company's website - www.ganeshbenzoplast.com and Stock Exchanges website. www.bseindia.com and www.nseindia.com.  
2. The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on 30th May, 2024

By Order of the Board of Directors  
For Ganesh Benzoplast Limited  
Sd/-  
(Rishi Piliari)  
Chairman & Managing Director  
(DIN 00901627)

Place : Mumbai  
Date : May 25, 2024

**Panacea Biotec**  
Innovation in support of life

**Extract of Standalone and Consolidated Financial Results (Audited) for the Quarter and Year Ended March 31, 2024**  
(Rs. in Lakh except per share)

Particulars	Standalone						Consolidated					
	Quarter Ended			Year Ended			Quarter Ended			Year Ended		
	March 31, 2024 Audited (Refer note 3)	December 31, 2023 Unaudited	March 31, 2023 Audited (Refer note 3)	March 31, 2024 Audited	March 31, 2023 Audited	March 31, 2024 Audited	December 31, 2023 Unaudited	March 31, 2023 Audited (Refer note 3)	March 31, 2024 Audited	March 31, 2023 Audited	March 31, 2024 Audited	
Total income from operations	8,037	9,523	7,502	35,960	25,707	13,646	15,050	12,893	55,917	45,995		
Net Profit / (Loss) for the period/year (before tax, exceptional and/or extraordinary item)	(135)	107	510	421	(6,275)	(486)	(443)	(117)	(3,455)	(8,986)		
Net Profit / (Loss) for the period/year before tax (after exceptional and/or extraordinary item)	(135)	107	510	421	(6,275)	(212)	(165)	1,821	148	1,280		
Net Profit / (Loss) for the period/year after tax (after exceptional and/or extraordinary item)	(137)	43	(1,969)	355	(8,754)	(199)	(220)	(1,268)	(150)	(3,375)		
Total comprehensive income/(loss) for the period/year (comprising of profit/(loss) for the period/year (after tax) and other comprehensive income (after tax))	(143)	43	(2,149)	349	(8,944)	(268)	(211)	(1,186)	(189)	(3,354)		
Equity Share Capital (face value of Re.1 per share)	613	613	613	613	613	613	613	613	613	613		
Earning/(loss) per equity share, (annualised, except for quarters): Basic and Diluted	(0.22)	0.07	(3.21)	0.58	(14.29)	(0.23)	(0.37)	(2.03)	(0.19)	(5.43)		

Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly and Year Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Year Ended Financial Results is available on the Stock Exchanges websites, NSE: http://www.nseindia.com and BSE: http://www.bseindia.com and is also available on the Company's website: http://www.panaceabiotec.com. 2. The above financial results were reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at their meetings held on May 29, 2024 and May 30, 2024 respectively. 3. Amounts for the quarters ended March 31, 2024 and March 31, 2023 represent the balancing amounts between the audited amounts for the full financial year and published year to date amounts up to the quarter of the respective financial year, which had been subjected only to limited review. 4. The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of applicable Indian Accounting Standard (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in section 133 of the Companies Act, 2013. 5. Previous period/year amounts have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period/year.

For and on behalf of the Board of Directors of Panacea Biotec Limited  
Sd/-  
Dr. Rajesh Jain  
Chairman & Managing Director

Place : New Delhi  
Date : May 30, 2024  
Ph. No. 91-11-41679000, Fax: 91-11-41679070, CIN: L33117PB1984PLC023350 Website: http://www.panacea-biotec.com. E-mail: corporate@panaceabiotec.com

**UDAYSHIVAKUMAR INFRA LIMITED**  
CIN : L45309KA2019PLC130901 (Formerly known as Udayshivakumar Infra Private Limited)  
Registered Office: # 1924/A-196, "Manjukrupa", Banashankari Badavane, Near NH-4 Bypass, Davangere - 577005, Karnataka  
Website: www.uskninfra.com, Email: cs@uskninfra.com, Phone: 08192-297009  
Statement of Audited Financial Results for the Quarter Ended and Year Ended March 31, 2024 (Rs. in lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter Ended			Year to Date	
		31-03-2024 (Audited)	31-12-2023 (Unaudited)	31-03-2023 (Audited)	31-03-2024 (Audited)	31-03-2023 (Audited)
1.	Total Income from Operations	15,939.47	16,087.22	12,143.79	57,714.78	28,689.81
2.	Net Profit for the period before tax (after exceptional and extraordinary items)	1,849.85	876.38	615.93	4,079.97	2,151.30
3.	Net Profit for the period after tax (after exceptional and extraordinary items)	1,387.38	605.10	467.16	3,012.81	1,604.72
4.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	53.00	-	-2.15	53.00	-2.09
5.	Equity Share capital (Face value Rs. 10)	5,535.71	5,535.71	5,535.71	5,535.71	5,535.71
6.	Other Equity	NA	NA	NA	11,956.85	8,883.59
7.	Earning per share (of Rs. 10/- each) (not annualised): Weighted average number of equity shares used as denominator for calculating EPS (Nos.)	5,53,57,142	5,53,57,142	3,66,54,990	5,53,57,142	3,66,54,990
	(a) Basic EPS	2.60	1.09	1.27	5.54	4.37
	(b) Diluted EPS	2.60	1.09	1.27	5.54	4.37

Note: The above is an extract of the detailed format of Financial Results filed with BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and disclosure requirements), Regulation, 2015. The complete format of Financial Results are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of our Company (www.uskninfra.com).

For and on behalf of the Board of Directors  
Udayshivakumar Infra Limited  
Sd/-  
Mr. Udayshivakumar  
Managing Director DIN: 05236601

Place: Davangere, Karnataka  
Date - 30-05-2024

